

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग (माहिती तंत्रज्ञान)
शासन शुध्दीपत्र क्र. मातंसं २०१२/प्र.क्र.२७७/का.३९
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय (विस्तार), मुंबई -४०० ०३२.
दिनांक : ३१ मार्च, २०१७.

वाचा- माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) शासन निर्णय क्र.मातंसं २०१२/प्र.क्र.२७७/३९
दि.४.२.२०१३.

शासन शुध्दीपत्र

संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१(१) मध्ये नमूद खालील अभ्यासक्रम,

“D.O.E.A.C.C./N.E.I.L.I.T. नवी दिल्ली चे प्रमाणपत्रधारक”
या ऐवजी

“D.O.E.A.C.C./N.I.E.L.I.T. नवी दिल्ली चे प्रमाणपत्रधारक” असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०३३१९८५१२७६६११ असा आहे. हे शुध्दीपत्र डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने

(शु.भ.शेडगे)

अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग

प्रत,

१. मा.राज्यपालांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
३. सर्व मा.मंत्री व मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,
५. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
६. * प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई,
७. * प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई,
८. * प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
९. * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१०. * सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,
११. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,

१२. सर्व विभागीय आयुक्त,
 १३. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,
 १४. सर्व पोलीस आयुक्त,
 १५. सर्व जिल्हाधिकारी,
 १६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 १७. सर्व नगरपालिका/परिषदांचे मुख्याधिकारी,
 १८. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पहिला मजला, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण इमारत,
 १९. सर्व मंत्रालयीन विभाग,
 २०. सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण, मुंबई,
 २१. मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
 २२. निवड नस्ती.
- * पत्राने